

**दिश्य** (von 2. दिश्) adj. auf die Himmelsgegenden, den Horizont bezüglich, denselben gehörig, dort befindlich P. 4, 3, 54. AK. 4, 1, 2, 3. H. 168. ये दिश्या ये दिश्याः (सर्वा) अ॒व. ग्रह. 2, 1. बलि काव॑. 8. 31. 66. 127. Bez. gewisser Backsteine beim Altarbau चतुर्भुज. Br. 10, 4, 3, 16. 6, 2, 2, 4. कात्त. चा. 17, 9, 2.

**दिष्ट** m. N. pr. eines der Söhne des Manu Vaivasvata भाग. P. 8, 13, 2, 9, 1, 12, 2, 22. 23. VP. 348, N. 4. — Die übrigen Bedd. des Wortes s. u. 1. दिश्.

**दिष्टात्** (दिष्ट + अत्) m. das bestimmte Ende oder das Ende des bestimmten Lebens, der Tod AK. 2, 8, 2, 84. H. 324. जग्नाम काले धर्मात्मा दिष्टात्म म. MBH. 1, 2193. 13, 4421. R. 2, 66, 12. ताते दिष्टात्मागते R. GORR. 2, 111, 3. दिष्टात्मेयुषः R. SCHL. 2, 63, 28 (दिष्टात्मीयुषः GORR. 67, 22). दिष्टात्माप म. MBH. 5, 5945. RAGH. 9, 79. समनुप्राप्तः R. 2, 72, 25.

**दिष्टि** (von 1. दिश्) f. 1) Anweisung, Vorschrift: अपानः प्रतिप्रस्थाता दिष्टिर्विशास्ता वलं धुवगोपम् PANĀK. Br. 25, 18. — 2) glückliche Fügung (nach TRIK. 3, 3, 97. H. 1528. an. 2, 92. MED. 1, 17 Freude, eine Bed., welche aus दिश्या gefolgt worden ist); davon instr. दिष्ट्या adv. गाना स्वरादि zu P. 4, 1, 37. Ausdruck der Freude AK. 3, 3, 10. TRIK. 3, 4, 1. H. 1528. MED. avj. 64. o die glückliche Fügung so v. a. das deutsche dem Himmel sei Dank: अन्योऽन्यगतसौहर्दादिश्या दिष्ट्येति चाबुवन् MBH. 1, 5063. 5, 5968. दिश्या धियते पार्वा हि दिश्या ज्ञोवति सा पृथा 7453. त्रिमिर्दिश्या विवर्धसे Siv. 6, 23. N. 13, 45. 25, 7, 26, 12. R. 4, 17, 37. 20, 18. 60, 9—11. 2, 50, 28. चक्र. 40, 4. 108, 13. 181. 188. VIKR. 133. MĀLAV. 61, 18. PANĀK. 44, 10. BHĀG. P. 7, 7, 3. वर्धसे दिश्या R. 6, 98, 6. दिश्या वर्धसे VIKR. 8, 2. PANĀK. 46, 9. दिश्या दानस्य यत्तावत्प्रसङ्गोऽङ्गीकृतोऽनया KATHĀS. 24, 44. दिश्या प्रसरसि यदि AMAR. 50. — 3) ein best. Längenmaass TRIK. 3, 3, 97. H. an. MED. KAU. 50. 83. Schol. zu KĀTJ. चा. 5, 3, 9. Accent eines mit einem Zahlworte anlautenden und auf दिष्टि ausgehenden comp. P. 6, 2, 31. Vgl. कुदिष्टि.

**दिष्टु** adj. freigebig UNĀDIK. im CKDR. — Falsche Form für देष्टु. **दिक्**, देशिधि, दिध्ये DHĀTUP. 24, 5; धेत्यति, देश्या Kār. 6 aus SIDDH. K. zu P. 7, 2, 10; अधित्त, अधितत und अदिग्ध P. 7, 3, 73. VOP. 8, 130. 9, 46. bestreichen, verstreichen, verkitten, salben: वाचा शल्यां अशनिर्भिर्दक्षानः RV. 10, 87, 4. ये अपीषुन्ये अदिकृन्य आस्यन्ये अवासैन्नन् (उपुम्) AV. 4, 6, 7. अदिकृश्यन्ते: प्रयै: BHATT. 17, 54. दिध्ये bestreichen, besalbt, beschmiert, besudelt AK. 3, 2, 39. TRIK. 3, 3, 218. H. 1483. an. 2, 241. MED. dh. 7. मूरा दिग्धा चतुर्भुज. Br. 6, 7, 4, 15. KĀTJ. चा. 16, 3, 2. KAU. 28. दिव्यचन्द्रनदिग्धाङ्ग R. 3, 42, 49. BHĀRT. 1, 48. BHĀTT. 3, 21. नदीशीवल-दिग्धाङ्ग MBH. 13, 2660. हृस्तावसृग्दिग्धीया M. 3, 132. RAGH. 16, 15. मल-दिग्धाङ्गी N. 24, 41. पांशुशोणितदिग्धाङ्ग DĀC. 1, 34. mit Gift bestreichen (Pfeil), subst. ein vergifteter Pfeil AK. 2, 8, 2, 56. TRIK. H. 779. H. an. MED. इषुरित् दिग्धा पूरुकुरित् AV. 5, 18, 15. M. 7, 90. दिग्धाविहृ चतुर्भुज. Br. 14, 9, 4, 8. दिग्धहृत् R. GOR. 2, 114, 33. दिग्धहृत् MBH. 5, 1473. सा विहृ बङ्गर्भिर्वैकीर्तिर्दिग्धीति गत्राङ्गना R. 2, 30, 23. — Vgl. दिग्ध. — desid. धीते sich salben wollen चतुर्भुज. Br. 3, 2, 2, 30. धीति ebend.

— अभि, partic. अभिदिग्ध angekittet oder bestreichen so v. a. vergiftet: दत्तास्तपामिर्दिग्धाः AV. 5, 18, 8.

— अव bestreichen, beschmieren: दत्ताज्ञमावदेशि KAU. 31.

— शा, partic. शादिग्ध bestrichen, besalbt, beschmiert: बाङ्गमिशन्त-नादिग्धै: MBH. 7, 4386. कवैषः शोणितादिग्धै: 6, 4384. HARIV. 9387. BHĀG. P. 5, 5, 32.

— उद् aufwerfen: उर्जं वा एतं रसं पृथिव्या उपदीका उद्दिक्षति पद्मोक्तम् TAITT. अ॒. 5, 2, 8. — Vgl. उदेक्षिका.

— उप, partic. उपदिग्ध beschmiert, belegt mit: शिरोगलं कफोपदिग्धम् SUQR. 2, 376, 11. लोकानां च मणीनां च मलपङ्कोपदिग्धता KĀM. NITIS. 7, 24. viell. gesleckt: मुविभक्तेदेहा न चोपदिग्धा न कृशाः तमाशः (sind die Bhadra genannten Elefanten) VARĀH. BHĀG. S. 66, 1. — Vgl. उपदेह.

— नि P. 8, 4, 17. partic. निदिग्ध klebend an: पद्यादो भूमौ निदिग्धं तदमुणा स्पादेवं तत् चतुर्भुज. Br. 4, 7, 2, 13. SāJ. hat निदिग्धं gelesen. = उपचित AK. 3, 2, 38; vgl. u. निः.

— परिणा, ओदेशि P. 8, 4, 17, Sch.

— प्रणा, ओदेशि P. 8, 4, 47, Sch. VOP. 8, 22, 9, 46.

— निस्, partic. निर्दिग्ध = मांसल, उपचित mit Fleisch belegt, wohlgenährt H. 449. — Vgl. u. नि.

— परि belegen, überziehen: यद्गामान्त्पराणि वन्देन् भुवद्भृवत्तौ परि कुलपौ च देहत् RV. 7, 50, 2.

— प्र beschmieren, bestreichen, salben: शिरुभिर्भवतीतमित्तैः प्रदेशि KAU. 29. प्रदेहैः प्रदिव्यात् SUQR. 1, 42, 19. प्रदिक्ष 100, 21. प्रदिग्ध be- schmiert, bestreichen, bekleckt, besalbt, überzogen mit 42, 2. 97, 18. 110, 6 (230, 16 ist wohl प्रदग्ध zu lesen). रुदिर० BHĀG. 2, 5. MBH. 8, 3306. विष० VARĀH. BHĀG. S. 77, 1. मत० BHĀG. 26 (23), 16. R. 5, 11, 24.

— सम् beschmieren, bestreichen, überziehen: लोमानां जनुना संदिक्ष्य KAU. 13, 26. रक्तचन्द्रनसंदिग्धैः बाङ्ग MBH. 8, 3161. धूरैलालिचिनिः संतैर्वलभयः संदिग्धपारवता: VIKR. 43. — pass. (zusammengeklebt sein, verschwimmen) verwechselt werden mit: सा पृथिव्या संदिक्षते NIR. 2, 7. कोरोतिकिरती संदिग्धै वर्षकर्मणा ४. अनुग्रजितसंदिग्धाः — मुराज्ञस्वना: KUMĀRAS. 6, 40. संदिग्ध nicht deutlich hervortretend, unverständlich: संदिग्धान्तर्या गिरा MBH. 1, 6565. वाष्पसंदिग्धया गिरा 2, 701, 3, 2500. 2913. R. 2, 100, 28. 4, 58, 9. वाष्पसंदिग्धया वाचा 5, 32, 2; vgl. असंदिग्ध. in Zweifel, in Ungewissheit sein, dem Zweifel unterliegen: तस्य संदिग्धेन बुद्धिस्तां दृष्टा तद्विनिर्णये R. 5, 18, 17. संदिक्षमानान्यव्यक्ताङ्गादिग्धानि MADHUS. in Ind. St. 4, 19, 22. med. dass.: मरिष्यति न वेति संदिक्षानाः SāJ. zu SHĀPV. Br. 4, 6. संदिग्ध verzweifelnd an: अवीर्या वीर्यसंदिग्धाः R. 4, 66, 25. in Zweifel, in Ungewissheit sich befindend; zweifelhaft, ungewiss: संदिग्धमिवात्मानं मेने HARIV. 3758. °मति JĀG. 3, 152. चेतम् MĀLAV. 63. °बुद्धि Cāk. 69, 2. °निश्चय R. 4, 7, 6. स्मृति 5, 18, 7. संदिग्धसाध्यवान्पत्तः (Gegens. निश्चित) TAKAS. 39. संदिग्धार्थं JĀG. 2, 16. परस्तोक PĀNKAT. I, 196. संदिग्धो विजयो युधि III, 11. °पत्त (WILSON und BENFET vergiftet) DAÇAK. 88, 1 (BENF. Chr. 197, 2). असंदिग्धम् adv. ohne Zweifel, bestimmt PĀNKAT. 241, 8. VID. 67. MĀRK. P. 23, 66. — Vgl. संदेह, संदेहै. — caus. undeutlich machen, verwirren: तन्मे संदेहयदिदृशः MBH. 1, 5183. med. in Zweifel, in Ungewissheit sein: अथ संदेह्यवानानो दृष्टा स्पृष्टा च पार्थिवम् । यतदाशङ्कितं पार्थं तस्य ज्ञेये विनिश्चयः II R. 2, 63, 15.

— दिङ्ग्ला f. N. pr. eines Frauenzimmers RīGA-TAR. 7, 332. — Vgl. दिल्लू.

— दी (vgl. डी, दीपति schweben, fliegen; auch von der Bewegung